BALGOPAL COMMERCIAL LIMITED

CIN: L51109MH1982PLC368610

Date: 13-02-2023

To,
The Department of Corporate Services,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai- 400001

Scrip Code: 539834

Sir/Madam,

Subject: Newspaper Publication under Regulation 47 of SEBI (LODR), Regulations, 2015

The Board at their meeting held on 11th, February, 2023 approved the unaudited Financial Results of the Company for the quarter ended on 31st December, 2022. In continuation to the same, the newspaper clipping duly published in English Newspaper (All edition) and Marathi Newspaper (Mumbai edition) dated 12.02.2023 is enclosed herewith.

We hereby request you to take the same on your record.

For Balgopal Commercial Ltd

BALGOPAL COMMERCIAL LTD

Vijay Laltaprsad Yadav Managing Director

DIN: 02904370

ADDRESS: Flat No. B-002, Dreamax Vega, Upadhyay Compound, Pump House, Jijamata Road, Andheri (East), Mumbai-400093 Website: www.bcommercial.org/ Email ID: info@bcommercial.org

Contact: 9324922533

FE SUNDAY

BALGOPAL COMMERCIAL LIMITED CIN: L51109MH1982PLC368610 Flat No. B-002, Dreamax Vega, Upadhyay Compound, Pump House, Jijamata Road, Andheri (East) Mumbai-400093 **UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND** NINE MONTHS ENDED ON 31ST DECEMBER, 2022 (Amount. in Rs.000 except eps

Quarter Nine Months ending ending ending S L NO **PARTICULARS** (31/12/2022) (31/12/2022) (31/12/2021) Unaudited Unaudited Unaudited 1 Total income from operations 38,855.23 1,08,603.49 (2,751.80)2 Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) 18,782.28 39,325.13 (20,784.20)Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 18,782.28 39,325.13 (20,784.20)Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) (18,981.80)17,687.48 39,482.16 5 Total Comprehensive Income for the period [(Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other 39,482.16 Comprehensive Income (after tax)] (18,981.80)17.687.48 6 | Equity Share Capital 1,65,100.00 1,65,100.00 1,65,100.00 7 Earning Per Share (of Rs. 10/-each) (for continuing and discontinuing operations) (not annualised) 1.07 2.39 (1.15)Diluted 1.07 2.39 (1.15)

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the BSE Website (www.bseindia.com) and on the website of the Company www.bcommercial.org The Statutory Auditors of the Company have carried a Limited Review Report of the above For BALGOPAL COMMERCIAL LIMITED

Vijay Laltaprasad Yadav **Managing Director** Place: Mumbai DIN: 02904370

Date: 11th February, 2023

GUJARAT SIDHEE CEMENT LIMITED

(CIN: L26940GJ1973PLC002245)

Sidhee

At: Sidheegram, PO - Prashnavada BO, Via Sutrapada SO - 362 275, Off Veraval Kodinar Highway, Dist: Gir Somnath, (Gujarat).

Phone: 02876-268200, Fax: 02876-286540 E-Mail: cfo@mehtagroup.com | Website: www.mehtagroup.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022

	Quarter Ended			Nine Mon	Year Ended	
Particulars	Dec. 31, 2022 Sept. 30, 2022		Dec. 31,2021	Dec. 31, 2022	Dec. 31, 2021	Mar. 31, 2022
23002-3502-6	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
	₹ in Lakhs	₹ in Lakhs	₹ in Lakhs	₹ in Lakhs	₹ in Lakhs	₹ in Lakhs
Total income from Operations	22,414.28	14,330.52	17,919.84	55,695.19	50,548.98	71,046.55
Net Profit / (Loss) for the period before tax	509.24	(2,313.59)	815.63	(1,020.68)	2,557.22	3,086.57
Net Profit / (Loss) for the period after tax	329.07	(1,542.74)	517.70	(664.29)	1,695.12	2,016.62
Total Comprehensive income after tax	(279.37)	(76.78)	(2,428.79)	(1,113.37)	2,770.16	1,916.57
Equity Share Capital	8,943.62	8,941.53	8,918.03	8,943.62	8,918.03	8,927.12
Other Equity						38,594.17
Basic Earnings per Share of ₹10 each (not annualized) - In ₹	0.37	(1.73)	0.58	(0.74)	1.91	2.27
Diluted Earnings per Share of ₹10 each (not annualized) - In ₹	0.37	(1.73)	0.58	(0.74)	1.90	2.26

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges website www.bseindia.com and www.nseindia.com and Company's website www.qujaratsidheecementlimited.com

> By the Order of the Board, For Gujarat Sidhee Cement Limited

> > (b) Diluted (Rs)

Place: Chandigarh

Year ended

Nine months

Date: 11 February 2023

Quarter ended Quarter ended Quarter ended

(M.S. Gilotra) Place: Mumbai **Managing Director** Date: February 10, 2023 DIN: 00152190



Regd. Office: Plot No. 3, Sector – III, Parwanoo, Distt. Solan (H.P.) - 173220 Tel.: +91 172 2548223 / 24 Fax: +91 172 2548302 Website: www.kddl.com; Email id: investor.complaints@kddl.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2022

(Rs. in Lakhs except earnings per share)										
S.	Particulars	10	Standalone		Consolidated					
No.	(Refer notes below)	Quarter ended 31 December 2022	Corresponding Quarter ended 31 December 2021	Year to date figures for the current period ending 31 December 2022	ended	Corresponding Quarter ended 31 December 2021	Year to date figures for the current period ending 31 December 2022			
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)			
7	Total income from operations	7929	5806	27602	31704	26147	83231			
2	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional items and/or extraordinary items)		788	7227	4185	2316	7778			
3	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities before tax (after exceptional items and/or extraordinary items)		788	7227	4185	2316	7778			
4	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities after tax (after exceptional items and/or extraordinary items)		557	5656	3087	1651	5572			
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]		557	5619	3115	1691	5547			
6	Paid-up equity share capital (Face value in Rs 10 per share)		1274	1274	1274	1274	1274			
7	Earnings per share (of Rs 10/- each) (not annualized): (a) Basic (Rs)	9.13	4.37	44.41	17.92	10.75	29.39			
- 1	(-,	J								

1. The above Unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 11 February 2023. The Unaudited financial results for the current quarter & nine months ended 31 December 2022 have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company. The unmodified review report of the Statutory Auditors is being filed with the BSE and National Stock Exchange.

4.37

9.13

2. The above is the extract of the detailed format of the Unaudited quarterly financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited quarterly financial results are available on the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nse.india.com and the company's website www.kddl.com

> For and on the behalf of Board of Directors Sanjeev Kumar Masown (Whole Time Director) DIN-03542390

10.75

29.39

17.92

44.41



GLENMARK PHARMACEUTICALS LIMITED

Registered Office: B/2, Mahalaxmi Chambers, 22, Bhulabhai Desai Road, Mahalaxmi, Mumbai - 400 026.

Corporate Office: Glenmark House, B. D. Sawant Marg, Chakala, Off Western Express Highway, Andheri (East), Mumbai - 400 099. Tel No.: +91-22-4018 9999 Fax No.: +91-22-4018 9986

> **Email:** complianceofficer@glenmarkpharma.com **Website:** www.glenmarkpharma.com CIN: L24299MH1977PLC019982

Statement of unaudited financial results for the quarter and nine months ended 31 December, 2021

Standalone

Quarter ended | Quarter ended | Nine months

(All amounts in million of Indian Rupees, unless otherwise stated) Consolidated

Nine months

Year ended

Nine months

Particulars	31/12/2021	30/09/2021	31/12/2020	ended 31/12/2021	ended 31/12/2020	31/03/2021	31/12/2021	30/09/2021	31/12/2020	ended 31/12/2021	ended 31/12/2020	31/03/2021
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
I Revenue from operations												
(a) Net sales	20,073.59	21,598.94	19,498.23	62,964.93	56,277.60	74,509.11	31,414.72	31,254.26	27,587.36	92,130.46	79,761.37	108,060.2
(b) Other operating income	256.95	209.72	226.55	595.44	898.05	1,170.22	319.42	220.21	280.27	727.10	1,078.92	1,379.0
Total revenue from operations	20,330.54	21,808.66	19,724.78	63,560.37	57,175.65	75,679.33	31,734.14	31,474.47	27,867.63	92,857.56	80,840.29	109,439.2
II Other income	2,167.43	806.96	811.27	4,356.47	2,793.80	3,962.37	138.95	(130.72)	150.90	594.72	417.23	502.1
III Total income (I + II)	22,497.97	22,615.62	20,536.05	67,916.84	59,969.45	79,641.70	31,873.09	31,343.75	28,018.53	93,452.28	81,257.52	109,941.
IV Expenses												
(a) Cost of materials consumed	6,426.96	8,144.13	6,903.32	23,030.61	20,324.09	26,782.60	7,202.05	8,513.99	7,828.98	24,888.23	23,519.30	31,378.
(b) Purchases of stock-in-trade	1,255.58	1,180.91	897.98	3,838.10	2,319.22	3,159.55	2,744.00	2,862.73	2,532.35	8,792.64	5,726.96	7,502
(c) Changes in inventories of finished goods, work-in-progress and stock-in-trade	49.98	(44.53)	(197.44)	46.72	(313.05)	52.40	772.89	58.81	(1,247.66)	(136.70)	(1,641.78)	(1,892.
(d) Employee benefits expense	2,943.66	3,491.84	2,806.54	9,076.72	8,554.66	11,073.96	5,859.91	6,873.29	5,966.43	18,697.39	18,065.03	23,437
(e) Finance costs	497.72	532.45	830.41	1,620.31	2,033.91	2,658.98	666.95	689.46	954.07	2,112.44	2,697.79	3,531
(f) Depreciation, amortisation and impairment expense	407.98	396.83	412.12	1,179.22	1,138.15	1,508.15	1,189.30	1,231.90	1,151.98	3,551.92	3,324.85	4,435
(g) Other expenses	4,549.54	4,441.25	4,012.02	12,301.86	10,947.38	15,707.41	8,223.77	7,263.96	7,486.81	22,047.01	19,561.25	28,170
Total expenses (IV)	16,131.42	18,142.88	15,664.95	51,093.54	45,004.36	60,943.05	26,658.87	27,494.14	24,672.96	79,952.93	71,253.40	96,562
V Profit/(loss) before exceptional items and tax (III - IV)	6,366.55	4,472.74	4,871.10	16,823.30	14,965.09	18,698.65	5,214.22	3,849.61	3,345.57	13,499.35	10,004.12	13,379
VI Exceptional items loss/(gain) (Refer note 5)	_	(4,303.33)	(459.02)	(4,303.33)	(738.92)	(738.92)	1,783.80	_	(134.15)	1,783.80	(445.45)	(445.
VII Profit/(loss) before tax (V - VI)	6,366.55	8,776.07	5,330.12	21,126.63	15,704.01	19,437.57	3,430.42	3,849.61	3,479.72	11,715.55	10,449.57	13,824
/III Tax expense :	3,000.00	3,7,7,6,6,7	0,000.12	,			5,.55	3,5 .5 .5	5,	,		
Current tax	1,406.48	1,250.76	932.03	3,708.13	2,746.89	3,436.18	1,631.30	1,232.01	1,212.43	4,309.30	3,902.49	4,981.
Deferred tax	(525.12)	(17.27)	(25.16)	(503.44)	(119.64)	(493.08)	(598.39)	(130.45)	(214.50)	(804.58)	(815.06)	(857.5
IX Profit/(loss) for the period (VII - VIII)	5,485.19	7,542.58	4,423.25	17,921.94	13,076.76	16,494.47	2,397.51	2,748.05	2,481.79	8,210.83	7,362.14	9,700
Profit/(loss) for the period attributable to:	3,403.13	7,542.50	4,423.23	17,321.34	13,070.70	10,454.47	2,337.31	2,7 40.03	2,401.73	0,210.03	7,302.14	3,700
- Non-controlling interests		_					178.49	171.45	0.83	349.57	1.73	0
- Owners of the Company	5,485.19	7,542.58	4,423.25	17,921.94	13,076.76	16,494.47	2,219.02	2,576.60	2,480.96	7,861.26	7,360.41	9,700
X Other comprehensive income	3,463.19	7,342.36	4,423.23	17,921.94	13,070.70	10,434.47	2,219.02	2,370.00	2,480.90	7,801.20	7,300.41	9,700
A (i) Items that will not be reclassified to profit or loss	11.59	(21.48)	5.11	15.76	16.06	32.33	17.28	(67.36)	(0.51)	(24.49)	(138.03)	51
(ii) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss	(4.77)	8.23	(1.79)	(5.50)	(5.62)	(7.49)	(4.99)	15.16		1.65	14.76	
	(4.77)	0.23	(1.79)	(5.50)	(3.62)	(7.49)			(0.58)			
B (i) Items that will be reclassified to profit or loss	1	-	-	-	Ī	-	82.22	(532.39)	1,125.91	525.78	1,094.38	
(ii) Income tax relating to items that will be reclassified to profit or loss	- L	7 520 22	4 426 57	17.022.20	42.007.20	16 510 21	(10.88)	5.44	(77.86)	(72.76)	121.04	102
XI Total comprehensive income	5,492.01	7,529.33	4,426.57	17,932.20	13,087.20	16,519.31	2,481.14	2,168.90	3,528.75	8,641.01	8,454.29	10,567
XII Total comprehensive income attributable to:							470.50	474.50		240.72	4 70	
- Non-controlling interests				-		-	178.52	171.58	0.83	349.73	1.73	
- Owners of the Company	5,492.01	7,529.33	4,426.57	17,932.20	13,087.20	16,519.31	2,302.62	1,997.32	3,527.92	8,291.28	8,452.56	· ·
Paid up Equity Share Capital, Equity Shares of Rs. 1/- each	282.17	282.17	282.17	282.17	282.17	282.17	282.17	282.17	282.17	282.17	282.17	282
CIV Other equity						147,812.89						70,364
XV Earning per share (EPS)												
(of Re 1/- each) (not annualised)*												
Basic EPS (in Rupees)	19.44	26.73	15.68	63.52	46.34	58.46	7.86	9.13	8.80	27.86	26.09	34
Diluted EPS (in Rupees)	19.44	26.73	15.68	63.52	46.34	58.46	7.86	9.13	8.80	27.86	26.09	34

- 1 The Financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed under Section 133 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 The above results were reviewed by the Audit Committee at its meeting held on 10 February 2022 and approved by the Board of Directors at their meetings held on 11 February, 2022.
- The results for the quarter and Nine months ended 31 December, 2021 presented were subjected to a "Limited Review" by statutory auditors of the Company who have issued an unmodified report on the said results. The date of implementation of the Code on Wages 2019 and the Code on Social Security, 2020 is yet to be notified by the Government. The Company will assess the impact of these Codes and give effect in the financial results when the Rules/Schemes thereunder are notified.
- Exceptional item: Exceptional item of Rs. 1,783.80 in consolidated result for the quarter and nine months ended 31 December 2021, Glenmark Life Sciences Limited (GLS) completed allottment of shares as part of its Initial Public Offering (IPO) and Offer for Sale (OFS). The company offered 6.3 million equity shares of Rs 2 each through OFS and resulted in a gain of Rs 4,303.33 (net of related expenses and cost of equity shares) and recorded as an exceptional item in the standalone financial results. Pursuant to requirements of Ind AS 110 para 23 and B96 such gain and tax thereon is directly recognised in equity in consolidated financial statements. Post the sale and IPO, the Company's holding in equity shares of GLS has reduced from 100% to 82.84 %.
- of gain from transfer of intimate hygiene brand Vwash, Momat brands in certain geographies, sale of IP assets and reimbursement of onetime costs. The Chief Operating Decision Maker ("CODM") reviews the financial performance at pharmaceutical ingredient components, which are interlinked and inter-dependent, therefore, the Company has only one reportable segment.

Exceptional items in the standalone financial results for the guarter and nine months ended 31 December, 2020 of Rs. 459.02 and Rs. 738.92 respectively and in the consolidated financial results for the guarter and nine months ended 31 December, 2020 of Rs. 134.15 and Rs. 445.45 respectively are on account

- As at 31 December, 2021, pursuant to Employee Stock Options Scheme 2016, 404,247 options were outstanding, which upon exercise are convertible into equivalent number of equity shares. The list of subsidiaries as of 31 December 2021 is provided in Annexure A.
- 10 Diluted EPS has been computed considering the effect of conversion of ESOPs.
- 9 The Group continues to closely monitor the impact of the COVID-19 pandemic on all aspects of its business, including how it has impacted and how it will impact its customers, employees, vendors and business partners. The management has exercised due care, in concluding on significant accounting judgements and estimates, inter-alia, recoverability of receivables, assessment for impairment of goodwill, investments, intangible assets, inventory, based on the information available to date, both internal and external, while preparing the financial results for the quarter and Nine months ended 31 December, 2021.
- 11 Previous period's figures have been re-grouped/re-classified to render them comparable with the figures of the current period.

Annexure A

List of entities included in the consolidated financial results for quarter and nine moths ended 31 December 2021


1 Glenmark Pharmaceuticals Europe Ltd., U.K. 2 Glenmark Pharmaceuticals (Europe) R&D Ltd., U.K. (liquidated with effect from 4 January 2022) 3 Glenmark Pharmaceuticals S.R.O. 5 Ichnos Sciences SA (Formerly known as Glenmark Pharmaceuticals S. A.) 6 Glenmark Holding S.A. 7 Glenmark Pharmaceuticals S.R.L (liquidated with effect from 30 July 2020) 8 Glenmark Pharmaceuticals Inc. 10 Glenmark Farmaceuticals Ltda 12 Glenmark Generics S.A. 13 Glenmark Pharmaceuticals Mexico, S.A. DE C.V. 14 Glenmark Pharmaceuticals Peru SAC 15 Glenmark Pharmaceuticals Colombia SAS, Colombi Philippines Inc. 23 Glenmark Pharmaceuticals (Nigeria) Ltd 24 Glenmark Pharmaceuticals (Australia) Pty Ltd 26 Glenmark Pharmaceuticals (Australia) Pty Ltd 27 Glenmark Pharmaceuticals (Nigeria) Ltd 28 Glenmark Pharmaceuticals (Australia) Pty Ltd 29 Glenmark Pharmaceuticals (Nigeria) Pharmaceuticals B.V. 30 Glenmark Arzneimittel Gmbh 31 Glenmark Pharmaceuticals Canada Inc. 32 Glenmark Pharmaceuticals Distribution s.r.o. 36 Glenmark Pharmaceuticals Nordic AB 37 Glenmark Ukraine LLC 38 Glenmark Pharmaceuticals Ecuador S.A. 39 Glenmark Pharmaceutics SA (Formerly known as Glenmark Biotherapeutics SA (Formerly known as Glenmark Biotherapeutics SA) 41 Ichnos Sciences Inc., USA (w.e.f. 31 May, 2019) 42 Glenmark Life Sciences Limited 43 Glenmark Distribuidora De Medicamentos E Produtos Cosmeticos Ltda. (up to 23 December 2020)

For and on behalf of the Board of Directors

V.S. Mani **Executive Director & Global Chief Financial Officer**

Mumbai, 11 February, 2022 financialexp.epapr.in





PUBLIC NOTICE

Notice is hereby given to Public at large that Mr. Manas Kumar Das, Mr. Mainak Das, Mrs. Sonali Das and Mrs. Chhaya Das were holding Flat bearing No. 807, on the 8th Floor, No. 807, on the 8th Floor, No. 3, admeasuring area about 1010 Sq. ft. Super Built Up area & Built Up area 725 Sq. Fts. in RNA Courtyard Co Operative. Hsg. Soc. Ltd. situated at Opp. P Doshi Hospital, Dr. Babasaheb Ambedkar Road Mira Road East, Thane – 401107 and holding Flat / Tenement No. 807 in the building of the society, Mr. Manas Kumar Das died on 20th December 2021 and Mrs. Chhaya Das, who passed away on 02 December 2019 witho making any nomination

My Client Mr. Mainak Das is only Heir of Lat Mr. Manas Kumar Das and Chhaya Das furthermore Mr. Mainak Das & Mrs. Sonali Da are in use and occupation of the said Fla /Property.

Therefore if any person, Bank & Financia Institution having any claim, or right, charge interest, objections in the said Flat/ property or part thereof by way of inheritance, share, sale mortgage, lease, lien, license, gift, possession o occupation or objectors to the transfer of th shares and interest of the deceased Member i the capital / property of the society, howsoev or otherwise is hereby required to notify th same to undersigned in writing within a perio of 15 days from the publication of this notice with copies of such documents and other proof in support of his/her/their claims/objection for transfer of share and interest of the deceased Member in the capital/property of the Society. It No claims /objections are received within th period of prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital / property o the Society in such manner as is provided unde the bye-laws of the Society. Sd/

ADV. MANOHAR P. MHASKAF ADVOCATE, HIGH COURT Office : D/604 RNA Courtyard, Opp. P. V. Dosi Hospital, Dr. Babasaheb Ambedkar Roa Mira Road East, Thane - 401107 Phone No. 9820666127

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री संजय किशोर आशर व श्रीमती प्रिती संजय आशर फ्लॅट क्र.डी/६९, ४था मजला, क्षेत्रफळ ५३० चौ.प बिल्टअप, शिव सत्यम कोहौसोलि., फतेहबाग, एस.व्ही रोड, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ या जागेचे संयुक्त मालक असून यांच्याकडून मे. त्रिलोक कन्स्ट्रक्शन कंपनी आणि श्री. विजय नटवरलाल वेरागीवाला यांच्य दरम्यान झालेला दिनांक १८.१०.१९८४ रोजीचा मुळ करारनामा हरवला आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत विक्री. हस्तांतर तारण, अदलाबदल, अधिभार, बक्षीस, न्यास, परिरक्षा वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, मालकी हक किंवा इतर स्वरुपात कोणताही दावा असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप, दावा पृष्ठ्यर्थ कागदोपत्री दस्तावेजांसह लेखी स्वरुपा खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचना आजपासून ११ दिवसांत कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे असे सव दावा/आक्षेप, अधिकार, हक्क, हित त्याग/स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

आज दिनांक १२ फेब्रुवारी, २०२३

सही/-श्रीमती वनिता योगेश ओरपे वकील उच्च न्यायालय

दकान क्र.१२७, १ला मजला, अजंता स्क्रेअर मॉल. मार्केट लेन. बोरिवली कोर्टाजवळ. बोरिवली (प.), मुंबई-४०००९२

जाहीर नोटीस

प़दर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्या येते की. श्री. शंकर सखाराम सकपाळ आणि कै मित्रा शंकर मक्साल हे महिन्दा के जी 2 तल मजला. सर्वोदय को.ऑप.हौ.सो.लि.. परेरा हाऊसिंग कॉम्प्लेक्स, बिल्डींग नं. २, टाईप सी, फुलपाडा रोड, गाव मौजे विरार, विरार पुर्व, ता. वसई, जि. पालघर ४०१ ३०५, चे संयुक्त मालक असुन त्यापैकी कै सतिश शंकर सकपाँळ ह्यांचे दिनांक ०७/०१/२०१ रोजी निधन द्याले आहे त्यावेळी ते अविवाहीत होते व त्यांनी नामनिर्देशन ही केलेले नव्हते. तरी त्यांच्या अगोदर यांची **आई श्रीमती. सविता शंकर सकपाळ** ह्यांचेही **दिनांक** २४/०५/२००३ रोजी निधन झाले आहे व आता **कै.सतिश शंकर सकपाळ** यांच्यापश्चात **१)श्री. शंकर** सखाराम सकपाळ (वडील), २) सौ. कविता संजय जाधव (उर्फ कविता शंकर सकपाळ) (विवाहीत बहीपा) आणि ३)श्री. चंद्रकांत शंकर सकपाळ (भाऊ) हे त्यांचे कायदेशिर वारस आहेत. तरी त्यापैकी माझे अशील **श्री. शंकर सखाराम सकपाळ** यांनी सदर मय प्रभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी सर्वोदय सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत संस्थेकडे अर्ज केला आहे ज्यासाठी अन्य वारसदार म्हणजेच १)सौ. कविता संजय जाधव (उर्फ कविता शंकर सकपाळ) आणि २)श्री. चंद्रकांत शंकर सकपाळ यार्न यांची नाहरकत ही दिली आहे.

तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालमत्ते असलेले मयत सभासदाचे भाग व द्वितसंबंध द्वस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंव मागणीदार हरकतदार यांच्याकडन हक्क मागण्य हरकती मागवण्यात येत आहेत किंवा सदर मिळकती . संबधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कळरग कब्जा, गहाण, दान, बक्षीस, करार, मृत्युपत्र, कोट दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्के. हितसंबंध हिस्सा अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखी प्राव्यासह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दु दिवसांच्या आत मला खालील पत्यावर कळवाव्यात अन्यथा तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास त सोडन दिला आहे असे समजण्यात येईल आणि सदर सदनिकसंबंधीची पदील योग्य ती कार्यवाही आमचे अशिल यांच्याकडुन करण्यात येईल याची नोंद घ्यावी

सही/ ॲड. निशिगंधा जयंत परब पत्ता : ए/१०१, काशी कृपा को.ऑ.हौ.सो.लि., दिपक मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प) - ४०१ २०३.

क्षेत्र चौ.

फुट

व्ही.व्ही.प्रभू

(ॲडव्होकेट)

जाहीर नोटीस

माझे अशिल श्री.मुदस्सर रियाज पटेल, राः

ए/ ३०२, स्टार सिम्पनी, वाय के नगर एन एक्स

एक्सपर्ट इंटरनॅशनल स्कुल जवळ, विरार (प),

ताःवसई, जि.पालघर यांनी व त्यांचे कुटुंबीयांनी

श्री.इब्राहिम शमिम शेख,रा:२०३, गुलिस्तान

अपार्टमेंट. नवायत नगर. नालासोपारा (प)

यांना गाव मौजे अर्नाळा ग्रामपंचायत ह्यांच्या

अधिकार क्षेत्रातील गावटण मधील जमीन

मिळकत आणि त्यावरील जुन्या घर मिळकती

विकास करणेकामी दि.०५/०१/२०२१

रोजीच्या जनरल वुग्ळमुखत्यारपत्र व

डेव्हलपमेंट करारनाम्याने दिलेली होती त्या

मालकाचे

नाव

४०६/२/(२) अरबाज बुऱ्हान पटेल 🛮 ६००

सदर मिळकतीचा व्यवहार हा माझे अशील यांनी

रद्द केलेला असून दोन्हीही दि.०५/०१/२०२१

रोजीचे जनरल कुळमुखत्यारपत्र व डेव्हलपमेंट

करारनामा दि.०३/०२/२०२३च्या कायदेशीर

नोटीसीद्वारे रद्द करीत असून यापुढे जर

भविष्यात कोणाही व्यक्तीनी किंवा व्यक्तींर्न

सदर मिळकतीबाबत श्री.इब्राहिम शमिम शेख

यांचेशी व्यवहार करु नये आणि केल्यास त्यास

माझे अशील व त्यांचे कुटुंबीय हे त्यास जबाबदार

रियाज अहमद पटेल ६२४

मिळकती खालीलप्रमाणे:

मालमत्ता

४०६/२

राहणार नाहीत.

दि.१२.०२.२०२३

तमाम लोकांस कळविण्यात येते की,

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to Public at large that MR. JOAQUIM BASIL DCOSTA & MRS. JOSEPHINE JOAQUIM DCOSTA were holding Flat bearing No. 201, on the Second Floor, admeasuring area about 690 sq. ft., ir Sri. Prastha Bldg. No. 32, Co-Op. Hsg. Soc Ltd. situated at Šri Prastha Building, Building No. 15-A, Building No. 32, Road No. 4 Village-Nilemore, Nallasopara, Taluka - Vasai District – Palghar and holding Flat Tenement No. 201 in the building of the society, Mr. Joaquim Basil Dcosta died intestate at Randra West, Mumhai on 15th April, 2021 and Mrs. Josephine Joaqui Donsta, who nassed away on 21st December 2017 without making any

My Client i) Mr. Jerome Marshall Dcosta, ii Mr. Jerald Francis Dcosta, (iii) Mrs. Jacinta Maria Fernandes are only Heirs of Late Mr. Joaquim Basil Doosta, Late Mrs. Josephine Joaquim Doosta and furthermore all three hildren are in use and occupation of the said Flat / Property.

Therefore if any person, Bank & Financia Institution having any claim, or right, charge, interest, objections in the said Flat/ property or part thereof by way of inheritance, share sale, mortgage, lease, lien, license, gift possession or occupation or objectors to the transfer of the shares and

nterest of the deceased Member in the apital / property of the society, howsoeve or otherwise is hereby required to notify the same to undersigned in writing within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/thei claims/objection for transfer of share and interest of the deceased Member in the capital/property of the Society. If No claims objections are received within period of prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital / property o the Society in such manner as is provided

nder the bye-laws of the Society. ADV. MANOHAR P. MHASKAR ADVOCATE, HIGH COURT, Office : D/604 RNA Courtyard, Opp. P. V. Doshi Hospital, Dr. Babasaheb Ambedkar Road Mira Road (East), Thane – 401107 Phone No. 9820666127

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given by our client Ms. Zara Asif Shaikh & Ms. Misbah Asif Shaikh that LATE MRS SHARANA ASIF SHAIKH w/n LATF MR ASIF LAL INAMDAR SHAIKH was the owner o Flat No. 004/H-Wing, Ground Floor, Chandresh Manor CHS Ltd., situated at 60 Road, Lodha Complex, Village: Bhayander, Mira Road East Thane – 401107 (**Said Flat**). That LATE MRS. SHABANA ASIF SHAIKH w/o

LATE MR. ASIF LAL INAMDAR SHAIKH during her lifetime purchased the said flat vid Agreement for Sale dated 28/12/2001 execute tween MR.RICHARD JOSEPH ALMEIDA Through Power of Attorney MR.CHARLES F ALMFÍNA ANN MRS. SHABÁNA ASIF SHAIKH and the same was duly registered at the office o Sub- Registrar of Assurances at Thane unde egn. No. TNN7 -1069-2002 on 28/12/2001. That the Husband of LATE MRS, SHABANA ASIF SHAIKH namely LATE MR. ASIF SHAIKH died intestate on 13/07/1999 leaving behin Mrs. Shabana Shaikh (Wife) , Ms. Zara Asi Shaikh (Daughter) and Ms. Misbah Asif Shaik

That LATE MRS. SHABANA ASIF SHAIKH w/o LATE MR. ASIF LAL INAMDAR SHAIKH died estate on 24/09/2005 leaving behind her Two laughters namely Ms. Zara Asif Shaikh and Ms. Misbah Asif Shaikh as her Legal Heirs and/o presentatives.

hat Ms. Zara Asif Shaikh is the elder daughte and Ms. Misbah Asif Shaikh is the younger Legal Heir and Daughters of LATE MRS. SHABABNA ASIF SHAIKH AND LATE MR. ASIF LAL INAMDAR SHAIKH.

That Ms. Zara Asif Shaikh & Ms. Misbah Asif Shaikh are intending to transfer the shares and title of the said flat in their name.

All persons and/or institutions claiming a nterest in the said flat or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange ortgage, charge, lien, trust, possession ssement, attachment or otherwise are hereby nuired to make the same known to th ersigned at the office of SSK Advocates & Partners, Shop No.11, Shanti Plaza Buildin 38/39, Near Bank of India, Shanti Park, Mira Road (East), Thane 401107, within 15 days from the date hereof, failing which it shall be deemed that the above mentioned person is the only legal heir of the deceased and further lega ocess shall be given effect thereto.

SSK ADVOCATES & PARTNERS

GEMSTONE INVESTMENTS LIMITED

Reg. Off.: 504, A Wing New Prabhat SRA CHS LTD, Chikuwadi, Western Express Highway, Andheri (East), Mumbai, Maharashtra, 400099. CIN: L65990MH1994PLC081749; Email: gemstoneltd@gmail.com; Website: www.gemstoneltd.com

Extracts of the statement of Un-audited Financial Results for the ended-on 31st December 2022

		(Amount in 'L	akhs' except EPS)				
	Standalone						
Particulars	Quarter ended 31.12.2022 (Unaudited)	Nine months ended 31.12.2022 (Unaudited)	Quarter ended 31.12.2021 (Unaudited)				
Total income from operations (net)	34.115	83.562	87.954				
Net Profit/(Loss) for the period							
(before tax and exceptional items)	20.696	60.941	64.341				
Net Profit/(Loss)for the period before tax							
(after exceptional items)	20.696	60.941	64.341				
Net Profit / (Loss) for the period after tax	20.696	60.941	64.341				
Paid-up Equity Share Capital (Share of Re. 1/- each)	747.500	747.500	747.500				
Earning per equity share							
Basic	0.028	0.082	0.086				
Diluted	0.028	0.082	0.086				

The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The ful format of Un-audited Financial Result for the quarter ended is available on the website of the Stock Exchange

.e. (www.bseindia.com). igures for the previous year have been re-grouped/ re-arranged / re-classified wherever considered necessary By Order of the Board

For Gemstone Investments Limited

Manali Bhuva - Director Place: Mumbai DIN: 01818201 Date: 10/02/2023

जाहिर नोटिस

श्री गणेश कृपा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित (नोंदणी क्र. एम. यु. एम. / एस. आर. ए. / एव. एस. जी. / (टी. सी.)/ ११३८६ / २००७) न. भु. क्र. १ व (पै.) १२८अ/६ (पै.), आणी २८४ (पै.), मौजे कांदिवली, तालूका: बोरीवली, बंदरपाखाडी रोड, कांदिवली (प), मुंबई ४०००६७, या संस्थेच्या सभासद के प्रमिला प्रकाश कुलकर्णी सदिनका क्रमांक डी-१०२, पहिला मजला यांचा दिनांक : ११/०९/२०२१ रोजी मत्य झाला असुन त्यांचा कायदेशीर वारसदार त्यांचा मुलगा कु. किरण प्रकाश कुलकर्णी, वय वर्षे ३७ हा आहे. या व्यतीरीक्त सदर सदनिकेवर इतर कोणी कायदेशिर वारस असतील किंवा इतर कोणालाही हरकत असल्यास सदर जाहिरात प्रकाशित झालेल्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत वरील संस्थेच्या कार्यालयात नोंदवावी. अन्यथा असे गृहित धरले जाईल की कोणतेही दावे अस्तित्वात नाहीत आणि तेच, कायदेशीर वारसदार असे मानले जातील

सही/-

दिनांकः १० फेब्रुवारी, २०२३

ठिकाण : मुंबई

ॲड. अजय जे. पाटील , पत्ताः ११/९०,सी.सी.आई. कॉलोनी,उन्नत नगर नं. ४, एम. जी. रोड,गोरेगाव (प.), मंबई- ४००१०४ मो.- ९८९२२०३३०२ ईमेल- ajaynva@gmail.com

आयस्ट्रीट नेटवर्क लिमिटेड

सीआयएन: एल५१९००एमएच१९८६पीएलसी०४०२३२ **नोंदणीकृत कार्यालय:** १०७, न्यु सोनल लिंक इंडस्ट्रीयल इस्टेट, लिंकींग रोड, मालांड (पश्चिम), मुंबई-४०००६४. ई-मेल:info@istreetnetwork.com वेबसाईट:www.istreetnetwork.com

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

1					(₹	.लाखात, ईप <u>ी</u>	एस व्यतिरिक्त)
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने	संपलेले ९ महिने	संपलेले वर्ष
क्र.		38.82.22	३०.०९.२२	38.82.28	38.82.22	38.82.28	38.03.22
1		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۶.	कार्यचलनात्न एक्ण उत्पन्न	०.२६	0.3?	७.७२	०.७९	७.७३	१६.८६
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	(४.०७)	(१४.०८)	४.६५	(२१.0२)	(१.१८)	0.५३
₹.	करापुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(४.०७)	(१४.0८)	(७.१०)	(२१.०२)	(१.१८)	0.५३
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(४.०७)	(१४.0८)	(७.१०)	(२१.०२)	(१.१८)	0.५३
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(8.09)	(१४.0८)	(७.१०)	(२१.0२)	(१.१८)	0.५३
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल	८५२.००	८५२.००	८५२.००	८५२.००	८५२.00	८५२.००
७ .	उत्पन्न प्रतिभाग (रू.४/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ व सौमिकृत	(0.088)	(०.०६६)	0.022	(0.0९९)	(०.००६)	0.002

. बरील अ-लेखापरीक्षित आर्थिक निकालाचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहे आणि १० फेब्रुवारी, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने मंजूर

केले आहे कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी कंपनीच्या निकालांचे मर्यादित पुनरावलोकन केले आहे आणि एक मर्यादित पुनरावलोकन अहवाल जारी केला आहे, जो आता यासोबत

जाडला आह. कॉएसएममध्ये वर्गीकरण केल्यामुळे आणि नवीन भांडवल उभारण्यात अयशस्वी झाल्यामुळे, कंपनीने १ एप्रिल २०१७ पासून तिचे इंटरनेट रिटेल ऑपरेशन्स निलंबित केले. कंपनीला इंटरनेट रिटेल व्यवसाय प्रक्रियेच्या पुर्नरूजीवनामुळे विविध संधी व भागीदारी उपलब्ध झाली आहे. कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (–एआय) क्षेत्रात सेवा प्रदान करण्याच्या संधी ओळखल्या आहेत. कंपनी –एआय मधील या नवीन व्यवसाय संधीसाठी आवश्यक सामर्थ्य निर्माण करण्याच्या प्रक्रियेत आहे. या प्रसंगी हा व्यवहार पुढे दैनेदिन

चालू वर्षाच्या सादरीकरणाची पुष्टी करण्यासाठी, आवश्यक तेथे, मागील कालावधी/वर्षाचे आकडे पुनर्गठित केले गेले आहेत.

ठिकाण: मुंबई तारीख: १० फेब्रुवारी, २०२३

मीनु मालु संचालिका डीआयएन:००४४४९३

प्रेमको ग्लोबल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : उर्मी इस्टेट, टॉवर ए, ११ला मजला, ९५–गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई–४०००१३.

सीआयएनःएल१८१००एमएच१९८६पीएलसी०४०९११ कोड: ५३०३३१ ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल 🗼 🦡 जावा

Г		एकमेव					एकत्रित						
			संपलेली तिमाही		संपलेली नऊमाही सं		संपलेले वर्ष	संपलेली तिमाही			संपलेली नऊमाही		संपलेले वर्ष
अ.	तपशिल	३१.१२.२२	३०.०९.२२	39.92.29	३१.१२.२२	39.92.29	३१.०३.२२	३१.१२.२२	३०.०९.२२	३१.१२.२१	३१.१२.२२	39.92.29	३१.०३.२२
क्र.		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२०३१.६६	9338.08	2808.90	4824.03	६८०८.२९	८६४०.२२	२५०५.००	94६९.49	३५२२.९१	६७३५.४७	90२२८.५9	१२८२२.६९
₹.	करापूर्व विशेष साधारण बाबनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	800.80	94८.88	४३५.९६	03.30	9008.90	9338.84	4६३.9७	03.90	६७४.६ 0	८५७.0٩	२००७.३८	२३४१.३१
З.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)												
	(विशेष साधारण बाबनंतर)	324.20	9२३.५9	३२६.४४	६२७.७२	७६५.३८	934.99	808.02	932.88	४६९.७३	७८४.६५	943८.0८	१७७५.८६
8.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट												
	नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	330.00	9२३.२9	३२९.७३	६५४.३६	08.000	982.89	४७९.६५	932.38	803.02	८११.२९	9483.60	9022.34
ч.	समभाग भांडवल	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86
ξ.	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	६६४५.३५	-	-	-	-	-	९३५३.६५
١٥.	उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) (रु.१०/ – प्रती)												
	मूळ	9.८४	3.08	9.66	9८.९९	२३.१६	२८.३२	93.६६	3.98	93.08	२२.९८	४३.२६	40.08
1	सौमिकत	9.28	3.08	9.66	9८.९९	23.98	२८.३२	93.88	3.98	93.08	22,92	35.28	40.08

टिप : १) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.premcoglobal.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. २) कंपनीच्या संचालक मंडळाने वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता रु. १० प्रत्येकीचे रु. ६/ – प्रती समभागाचे ३रे अंतरिम लाभांश (६०%) मान्य केले आहे.

> मंडळाच्या आदेशान्वरे प्रेमको ग्लोबल लिमिटेड सही / अशोक बी. हरजानी

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००७२५८९०



जमिन ?१) सर्वे क्रमांक - १२०, हिस्सा क्रमांक ९. क्षेत्रफळ ०-०२.५ गुंठे, मूल्यमापन रू. ००/-, पैसे-५०/- गाव- आचोळे, तालुका- वसई, जिल्हा- पालघर सदर जिमनीचे श्री मोहन जगन्नाथ पाटील मालक आहेत आणि २) जमीन बेअरिंग सर्वे क्रमांक - १२०, हिस्सा क्रमांक -६/२, क्षेत्रफळ २६-८०.०० आर. चौ. मीटर . मूल्यमापन रु.- २६८/- , पैसे - ००/- गाव - आचोळे, तालुका वसई. जिल्हा - पालघर सदर जिमनीचे शिवकृपा कॉम्प्लेक्स को-ऑप, हाउसिंग सोसायटी लि. मालक आहेत आणि दोन्ही जिमनीच्या मालकांनी सदर जिमनीचा विकास करण्याचा उद्देश आहे. सदर नागेसाठी वसई विरार शहर महानगरपालिकेकडून विकास परवानगी मिळविण्याची प्रक्रिया सुरु आहे. या सार्वजनिक सूचनेद्वारे मी येथे सांगितलेल्या मालमत्तेमध्ये स्वारस्य असलेल्या कोणत्याही व्यक्ती/च्या हरकती किंवा कोणत्याही आक्षेपांना आमंत्रित करत आहे, त्यांचे आक्षेप संबंधित कागदपत्रांसह ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकाराच्या खालील पत्यावर कळवावी. सदरची लेखी हरकत जर कागदपत्रासोबत नसेल तर सदर हरकत अमान्य करण्यात येईल वा कोणाचीही कोणत्याही प्रकराची हरकत नाही असे समाजण्यात येईल.

श्री . तुषार आर . पाटील, वकील पत्ता : बी/१६, ईश कृपा बिल्डिंग, मुळगाव,तालुका - वसई जिल्हा - पालघर वसई पश्चिम ४०१२०१

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that LATE JAYSHRE RAM KADAM was the owner of Apartmer No.B-3/22/2:3, 2nd Floor, B3/22/2:3, B-3 Type Apartments, Bldg. No.22, Sector-3, Vashi, Nav ımbai - 400703 (Said Apartment)

That MRS. JAYSHREE RAM KADAM (Decease) uring her lifetime purchased the Said Apartment vide Agreement for Sale dated 25/10/2001 executed between Mr. Santosh K Kekre AND Mrs. Jayshree Ram Kadan (Deceased) and the same was duly registered at the office of Sub-Registrar of Assurances at Thane under Regn. No. TNN3-18985-2001.

AND Conveyance Deed of Apartment dated 26/11/2022 executed between Mr. Santosh K Kekre AND Mrs. Jayshree Ram Kadan (Deceased) and the same was duly registered at the office of Sub-Registrar of Assurances at Thane under Regn. No. TNN3-12007-2001 or

That MRS JAYSHRFF RAM KADAM died intestate on 16/05/2020 leaving behind 1) Renuka Ram Kadam alias Renuka Sanar Ghado Daughter), 2) Nikhil Ram Kadam (Son) & 3 Rasika Ram Kadam alias Rasika Jackie Agarwa Daughter) as her only Legal Heirs and/o Representatives.

That the Husband of MRS. JAYSHREE RAM KADAM namely Mr. Ram Dattaray Kadam has predeceased MRS. JAYSHREE RAM KADAN (Deceased) on 07/12/1998.

That apart from 1) Renuka Ram Kadam alias Renuka Sagar Ghadge (Daughter), 2) Nikhil Ram Kadam (Son) & 3) Rasika Ram Kadam alias Rasika Jackie Agarwal (Daughter) there are no other Legal Heir and/or Representatives of MRS JAYSHREE RAM KADAM (Deceased).

That 1) Renuka Ram Kadam alias Renuka Sagai Ghadge (Daughter), 2) Nikhil Ram Kadam (Son & 3) Rasika Ram Kadam alias Rasika Jackie Agarwal (Daughter) are intending to transfer the ares and title of the said apartment in thei

All persons and/or institutions claiming ar interest in the said apartment or any part thereo way of sale, gift, lease, inheritance exchange, mortgage, charge, lien, trust possession, easement, attachment or otherwise are hereby required to make the same known to he undersigned at the office of SSK Advocates & Partners, Shop No.11, Shanti Plaza Building 38/39, Near Bank of India, Shant Park, Mira Road (East), Thane 401107, within 15 days from the date hereof, failing which i shall be deemed that the above mentions ersons are the only legal heir of the decease and further legal process shall be given effec

SSK ADVOCATES & PARTNERS

मेडिको रेमेडिज लिमिटेड

सीआयएन:एल२४२३०एमएच१९९४पीएलसी०७७१८७ नोंदणीकृत कार्यालय: ११०५/११०६, हबटाऊन सोलारिस, एन.एस. फडके मार्ग, तेलिगल्ली समोर, अंधेरी-पुर्व, मुंबई-४०००६९.

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(रु.लाखात)								
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२०२२ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित								
१. २.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,	३९७०.९७	१२३०५.००	३०३६.४६								
η.	अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	३३१.५२	\$\$\$.\$0	१५१.१९								
.	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	३३१.५२	£86.30	१५१.१९								
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२२४.९५	४८ १.२0	१०१.४८								
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर)	770.17	865.70	507.00								
	आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	२२४.१७	४७८.३६	१००.७७								
ξ.	समभाग भांडवल	१६५.९७	१६५.९७	१६५.९७								
6 .	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	२५४३.०८	१९९७.७८	१८१२.३०								
८.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)											
	१. मूळ	१.३६	2.90	१.७२								
	२. सौमिकृत	१.३६	2.90	१.७२								
	। भोती (क्रिपिंग ऑपट अटा दिस्क्योचा प्रिकाससेंग्स) रेसावे	जान २०१० च्या रि	कार मेनी (क्रिक्सि ऑपट अटर टिक्क्सेन्स क्रिक्सपोर्चस) रेसक्सेपन २०१८ च्या निमा २२ अन्स्रो उनॅह एक्सर्नेन्सर									

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमना कंपनीच्या आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सही/ हरेश मेहत

दिनांक: १०.०२.२०२३ ठिकाण: मुंबई अध्यक्ष व पूर्णवेळ संचालव

बालगोपाल कमर्शियल लिमिटेड

सीआयएन: एल५११०९एमएच१९८२पीएलसी३६८६१० फ्लॅट क्र.बी-००२, ड्रिमॅक्स वेगा, उपाध्याय कंपाऊंड, पम्प हाऊस, जिजामाता रोड, अंधेरी (पु.), मुंबई-४०००९३. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता

अलखापाराक्षात वित्ताय निष्कषाचा अहवाल								
		(र	क्कम रु. हजारात)					
तपशील	संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने	संपलेले संबंधित ३ महिने					
	३१.१२.२०२२ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२२ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित					
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३८८५५.२३	१०८६०३.४९	(२७५१.८०)					
कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१८७८२.२८	३९३२५.१३	(२०७८४.२०)					
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१८७८२.२८	३९३२५.१३	(२०७८४.२०)					
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१७६८७.४८	३९४८२.१६	(१८९८१.८०)					
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष								
उत्पन्न (करानंतर))	१७६८७.४८	३९४८२.१६	(१८९८१.८०)					
समभाग भांडवल	१६५१००.००	१६५१००.००	१६५१००.००					
उत्पन्न प्रतिभाग(दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)								
मूळ सौमिकृत	१.०७ १.०७	२.३९ २.३९	(१.१५) (१.१५)					

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसर सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या बीएसई वेबसाईट www.bseindia.com वर व कंपनीच्या www.bcommercial.org े नेनमार्दरवा उपलब्ध आहे.

कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी तिमाहीकरिता वरील निष्कर्षाचे मर्यादित पनर्विलोकन केले आहे. बालगोपाल कमर्शियल लिमिटेडकरित

सही/ विजय लालताप्रसाद यादव व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०२९०४३७०

दिनांक: ११ फेब्रुवारी, २०२३ हाय-क्लास ट्रेडिंग ॲण्ड इन्व्हेस्ट्मेंट लिमिटेड्

नोंदणीकृत कार्यालय क्र.१५, २रा मजला, प्लॉट क्र.२४, रेहमान इमारत, वीर नरीमन रोड, हुतात्मा चौक, फोर्ट, मुंबई-४००००१. **दूर.**:२२८७४०८४/ २२८७४०८५, ई-मेल: st.jain999@gmail.com, **सीआयएन:एल५१९००एमएच१९९२पीएलसी०६६२६२** ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

ठिकाण: मुंबई

(रु.लाखात) चालु कालावधी मागील कालावधी संपलेले करिता वर्ष ते करिता वर्ष ते वर्ष तपशील मागील वर्षात तारीख संपलेले संबंधित ३ महिने तिमाही तिमाही तारीख आकडे तारीख आकडे 39.99.79 30.09.77 38.88.88 39.99.99 39.99.79 38.03.88 कार्यचलनातन एकण उत्पन्न १.५३ २१.७३ 2.50 **6.5**8 कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#) -२.२३ 0.08 2.80 0.0६ करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#) -2.23 0.08 0.82 -८.७९ 2.87 0.0६ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा विशेष साधारण बाबनंतर#) -२.२३ 0.08 0.82 २.१८ 0.0६ कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरित सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) -2.23 0.08 -८.७९ 2.86 30.0 समभाग भांडवल ३१०.६२ ३१०.६२ ३१०.६२ ३१०.६२ ३१०.६२ ३१०.६२ राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेखं पत्रकात नमुद पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग(दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनामाठी)

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ११ फेब्रुवारी, २०२३ रोजी झालेल्या आणि वैधानिक लेखापरिक्षकांनी त्याचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे. टिप: अ) सेबी (लिस्टिंग ऑब्ल्गोशन्स ॲण्ड डिस्नलोजर रिकायरॉट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संरूर्ण नमुना कंपनीच्या www.hiklass.co.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्य

0.00

0.00

www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. हाय-क्लास ट्रेडिंग ॲण्ड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडकरित सही/- संजय कुमार जैन ठिकाण: मुंबई

संचालक (डीआयएन:००४१५३१६)

0.00

0.00

0.00

0.00

RAJKAMAL SYNTHETICS LIMITED

CIN- L45100MH1981PLC024344
REGISTERED OFFICE ADDRESS: 411, Atlanta Estate Premises Co. Op. Society Limited, G. M. Link Road, Goregaon (East), Mumbai-400063 Tel: 022-40238226 / 40046011 Fax: 23805870 Email: rajkamalsynthetics@gmail.com STATEMENT OF THE UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED ON

J	31ST DECEMBER 2022 (Rs. In lac, except E								
Sr.	Particulars		Quarter d on	For the nine month ended on					
No		31-12-2022	31-12-2021	31-12-2022	31-12-2021				
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)				
1	TOTAL INCOME	13.95	(0.49)	20.54	(0.49)				
2	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD (BEFORE TAX, EXCEPTIONAL OR EXTRA ORDINARY ITEM)	7.89	(19.46)	8.61	(29.71)				
3	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD BEFORE TAX, (AFTER EXCEPTIONAL OR EXTRA ORDINARY ITEM)	7.89	(19.46)	8.61	(29.71)				
4	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD AFTER TAX (AFTER EXCEPTIONAL OR EXTRA ORDINARY								
l	ITEM)	7.89	(19.46)	8.61	(29.71)				
5	EQUITY SHARE CAPITAL	650.00	650.00	650.00	650.00				
6	RESERVES (EXCLUDING REVALUATION RESERVE) AS SHOWN IN THE AUDITED BALANCE SHEET OF THE PREVIOUS YEAR	(669.56)	(640.33)	(669.56)	(640.33)				
7	EARNING PER SHARE (OF RS 10/- EACH) (FOR CONTINUING AND DISCONTINUING OPERATION)								
l	1. BASIC	0.12	(0.30)	0.13	(0.46)				
	2. DILUTED	0.12	(0.30)	0.13	(0.46)				

Notes:

दिनांक: १०.०२.२०२३

- The un-audited results for the quarter ended on December 31, 2022 were reviewed by the audit committee and approved by the board of directores in its meeting held on February 11, 2023.
- The above is an extract of detailed format of quaterly financial results filled with the Stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements.) Regulations, 2015 The full format is available on BSE Website and also on the company's website www.rajkamalsynthetics.com For and on behalf of the Board of Directors

Ankur Ajmera Managing Director DIN: 07890715 Date: February 11, 2023